

MCX/SEC/2387 July 08, 2024

The Dy. General Manager
Corporate Relations & Service Dept.,
BSE Limited,
PJ Towers,
Dalal Street,
Mumbai 400001.

Scrip Code: 534091, Scrip Name: MCX

Subject: <u>Intimation to Stock Exchange regarding issuance of notice to the shareholder in the newspapers.</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and 47 read with PART A of Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Company hereby informs that, a notice to the shareholders has been published in the 'Business Standard' (English newspaper) and 'Navshakti' (Marathi newspaper) today, under applicable provision of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time.

As required under Regulation 46 of the Listing Regulations, the said notice(s) have also been placed on the Company's website at www.mexindia.com.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Multi Commodity Exchange of India Limited

aity Exc

Manisha Thakur W Company Secretary

Industry executives say the transition to new nutritional labelling may have cost implications for companies as they usually have packaging stock for the next few months

SHARLEEN D'SOUZA & AKSHARA SRIVASTAVA Mumbai/ New Delhi, 7 July

The packaged foods industry is planning to go back to the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) after the regulatory body approved a proposal mandating the display of nutritional information - total sugar, salt, and saturated fat - in bold letters and larger font sizes.

The draft notification for this amendment would now be publicly available for suggestions and objections, as announced in a press statement on Saturday.

"The industry will go back to deliberations along with FSSAI. There are many angles to cover. But it isn't very easy given the complex Indian dietary context," explained a senior executive from a leading packaged foods company. Another executive said the industry's response would be coordinated through collective representation, rather than individual companies approaching the regulator, "We will adhere to the new norms once finalised. For now, FSSAI has asked for comments on the new proposal," the executive stated.

On the proposed amendments, a Nestlé India spokesperson said: "We are already providing nutritional information on the back of our product packs and have also voluntarily included Guideline Daily Amount (GDA) labelling on front of our packs that provides consumers with transparent nutrition information in the context of a reference

portion for energy and other kev defined nutrients. As a compliant company, we will comply with the regulations.

consumers Back in September understand the nutritional value 2022, after extensive of the products stakeholder discussions, when the FSSAI they consume, proposed the Indian promoting Nutrition Rating — a healthier star system to evaluate decisions and rate the overall nutritional profile of

from half a star to five stars. However, the transition to bigger

and bolder nutritional labelling may



■ The FSSAI new draft notification mandating display of total sugar. total saturated fat and sodium content on food packages would now be publicly available for suggestions and objections ■ The food regulator had

earlier issued an

advisory to e-

remove the term 'health drink' as it is not defined or standardised anywhere

commerce websites to

It had also directed all food business operators to remove any claim of '100 per cent fruit juices' from labels and advertisements

According to the 2024 Healthy Snacking report, released by Farmley on Saturday, as many as 73 per cent of the over 6,000 respondents across all ages said they are scrutinising

ingredient lists and

nutritional values of

the products they buy

have cost implications for com- release on Saturday, it was stated: panies. One executive pointed out: "If this comes into play, then there could be a monetary loss as new packaging will be needed and com-

panies usually have packaging stock for the next few months." "It (the proposed

amendment) is a long way off from coming into effect as public comments are yet to be received and a final decision made," he said, noting the compaproducts are usually consumed by the lower income strata of society and regardless of the new label-

packaged foods, assigning ratings ling, people will continue to consume packaged foods like chips and biscuits as they need the energy.

"The information regarding per serve percentage (%) contribution to recommended dietary allowances (RDAs) would be displayed in bold letters for total sugar, total saturated fat, and sodium content.'

The proposed amendments aims to empower consumers to better understand the nutritional value of the products they consume, promoting healthier decisions.

The amendment would also contribute towards efforts to combat the rise of non-communicable diseases (NCDs) and promote public health and well-being. The prioritisation of the development of clear and distinguish labelling requirements would help in the global effort to combat NCDs", the note elaborated.

Recently, FSSAI advised e-commerce websites to remove the term "health drink", as it is not standard-In a Press Information Bureau ised, and directed food business Nutrition guidelines.

operators to eliminate claims of "100 per cent fruit juices" from labels and advertisements of reconstituted fruit juices.

According to the 2024 Healthy Snacking Report released by Farmley, 73 per cent of over 6,000 respondents across all ages scrutinise ingredient lists and nutritional values of the pro-

Public health experts support the move but stress the importance of front-of-the-pack nutrition labelling (FOPNL), "Sugar, salt, and fat are the most harmful constituents in packaged foods and significantly impact health. Highlighting these on packs will help people make wiser consumption choices," says Aksshita Gupta, a Delhi-based dietician and CEO of GLLO Life.

Instagram influencer Revant Himatsingka, who goes by the name Food Pharmer on social media, described the move as a small step in the right direction. "Companies put such information in very small font sizes, making it difficult to read. In the long-term, this information needs to be on the front of the label," he told Business Standard on the sidelines of a healthy snacking summit.

However, Arun Gupta, paediatrician and convener of public advocacy group Nutrition Advocacy in Public Interest (NAPi), criticised the move as an "eyewash." "The information will be provided on the back of the pack in the 'nutrition information'. that too on the '% of RDA' section on the nutrition label, which not a lot of people understand and know how to read. The move does not compare and should not replace much needed action on FOPNL, which will go a long way in bringing down consumption of HFSS (high fat sugar salt) foods and reduce the burden of noncommunicable diseases in the Indian population," said Gupta, adding that meaningful policies on FOPNL and the prohibition of misleading ads are necessary to combat obesity and diabetes. NAPi, in its latest report titled '50 shades of food advertising,' called for government regulations on advertising HFSS foods and adopting the definition of ultra-processed foods as recommended in the latest ICMR- National Institute of

EMPS 2024: Only 3.6% vehicle sales target met

NITIN KUMAR New Delhi, 7 July

The ₹500-crore Electric Mobility Promotion Scheme (EMPS) 2024, introduced by the Centre to provide incentives to the electric mobility industry, will conclude on July 31 with barely 3.6 per cent of the targeted vehicle sales achieved so far.

This is in stark contrast to the earlier flagship Faster Adoption and Manufacturing of Electric Vehicles (FAME) e-3 wheeler L5 scheme, which exceeded its sales targets.

According to data from the Ministry of Heavy Industry (MHI), only 13,499 of the 372.215 targeted vehicles have been sold under the EMPS scheme.

The electric two-wheelers (e2Ws) category saw the highest sales, with 12,457 units sold out of a target of 333,387, achieving 3.7 per cent of the target.

In contrast, e-rickshaws & e-carts had the least sales, with only 34 units sold of a target of 13,590, a mere 0.3 per cent.

For electric three-wheelers (e3Ws) (L5 category), 1,008 units were sold against a target of 25,238, which is 4 per cent, the MHI data reveals. Industry executives attrib-

uted the scheme's poor uptake to reduced incentives and stringent compliance rules. Under EMPS, incentives

e3Ws from ₹111,505 to ₹25,000.

addition following scams under the FAME scheme.

EV segment

Two-wheeler

Source: MHI

e-Rickshaws & e-cart

Maximum

supported

EVs to be

25,238

333,387

13,590

decrease participation in the scheme has led to low sales numbers for the EV industry, which had been experiencing sustained growth since the launch of FAME in 2015.

The EV industry reached its neak in March 2023 the final month of FAME (second phase), with sales surpassing 200,000 vehicles. However, since then,

monthly sales have not even reached the 125,000 mark. "Boosting sales has

become challenging due to reduced incentives. The lack for e2Ws were slashed from of uptake for EMPS can be ₹66,000 to ₹10,000, and for attributed to its low incentives and stringent compliance Additionally, the scheme requirements," an industry imposed stringent domestic executive said.

372,215 13,499 They expressed concerns about achieving the targeted sales within the remaining timeframe of the scheme, citing reduced time availability. However, government officials acknowledge the stability

in sales and are optimistic

about increasing these

Total EVs Target achieved

(in %)

sold

1.008

12,457

34

figures. A government official said "The deadline has not passed vet. Despite lower sales, registrations are going on. With monthly sales consistently exceeding 100,000 since the conclusion of FAME, it's a positive indication that the industry is gaining independence."

A query sent to the MHI regarding reasons for the dismal sales remained unanswered until going to press.

More on www.businessstandard.com

African swine flu in Kerala pigs won't spread to humans: Centre

African swine flu, currently spreading across a few pig farms in Kerala, is non-zoonotic and will not spread to humans, said the Centre

The authorities have culled as many as 310 pigs at farms in Thrissur district where the disease was first detected. The government also said that there is no vaccine available vet for this variant of swine flu. It said the swine flu was

first reported in India in May 2020 in Assam and Arunachal Pradesh. Since then, the disease has spread to around 24 states.

The Union animal husbandry department had formulated a national action plan for control of the swine flu in 2020. It said as far as the current outbreak is concerned, a rapid response team has been constituted by the state's animal husbandry department. SANJEEB MUKHERJEE

OSBI

The proposed

amendments

aim to empower

Corporate Centre, Stressed Assets Resolution Group, 21st Floor, E-wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai-400005

TRANSFER OF STRESSED LOAN EXPOSURES TO THE ELIGIBLE BUYERS (PERMITTED ARCs/NBFCs/Banks/Fis) THROUGH e-AUCTION UNDER SWISS CHALLENGE METHOD

State Bank of India invites Expression of Interest (EOI) from eligible participants subject to applicable regulations issued by Reserve Bank of India/Regulators for transfer of Stressed Loan Exposure of ₹14.97 crore (Rupees fourteen crore ninety seven lakhs only) pertaining to 1(one) individual account having principal outstanding of ₹12.80 Crore (Rupees twelve crore eighty lakhs only) through e-Auction on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "without

willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest" and after execution of Non-Disclosure Agreement (as per the timelines mentioned in web-notice) if not already executed by contacting on e-mail id dgm.sr@sbi.co.in. Please visit Bank's website https://bank.sbi and click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC&DRT" for further details (web-notice). Please note that Bank reserves the right not to go ahead with the

All interested eligible participants are requested to submit their

proposed e-Auction and modify e-Auction date, any terms & conditions etc. at any stage without assigning any reasons by uploading the corrigendum at https://bank.sbi (click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC & DRT"). The decision of the Bank shall be final and binding.

NITIN SPINNERS LIMITED
(CIN: L17111RJ1992PLC006987), Regd. Office – 16-17 Km. Stone, Chittor Road,
Hamirgarh, Bhilwara – 311025 (Raj.) Phone No. 01482-286110, Fax No. 01482-286117
E-mail: investorrelations@nitinspinners.com • Website: www.nitinspinners.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies

Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority

(Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules 2016") as amended

time to time provides for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name o

Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in the prescribed manner. I

accordance with the Rules, all the underlying shares in respect of which dividend are not paid /claimed for the last 7 (Seven) years from financial year 2016-17, have to be transferred to the Demat account of IEPF Authority.

The Company has already sent Individual notices by Speed Post at the latest available

addresses of the shareholders, whose dividends are lying unclaimed for last 7 (seven

years, advising them to claim the dividends expeditiously. The Company has als

unloaded full details of such shareholders including their names, folio nos, or DP ID

Accordingly, the concerned shareholders are requested to reply and claim their entire unclaimed dividend before due date. The unclaimed dividend for the financial year

2016-17 will be due for transfer on 10th October, 2024 and will be transferred on o

before 10th November, 2024. In case the Company/ Registrar and Transfer agen

doesn't receive any communication from shareholders, the Company shall, with a viev

to comply with the Rules, transfer such shares to the Demat account of IEPF Authority

Shareholders holding shares held in Demat mode will be directly transferred to IEP

authority with the help of depository participants (DPs). No shares are held in Physical mode. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and

equity shares transferred to the IEPF Authority. Shareholders may note that shares transferred to IEPF, including all benefits accruing

on such shares if any, can be claimed back from IEPF authority as per the procedure

prescribed under the Rules. For any clarification on this matter, shareholders may

contact to Company as per details given above or to its Registrar and Transfer Agent i.i

Bioshare Services Private Office No S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next t

Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400093 (Maharashtra

Phone: 022 - 62638200. Email: vinod.y@bigshareonline.com Website

lient ID, etc. on its websites i.e. www.nitinspinners.com under Investors section.

Date: 08.07.2024

Issued by Deputy General Manager (Credit & ARC)

INFORMATION REGARDING 34th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM") AND FOR UPDATION OF EMAIL ADDRESSES

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Members of Satin Creditcare Network Limited ("the Company") will be held on Friday, 9th August, 2024 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("**VC"**)/Other Audio Visual Means ("**OAVM**") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 28/2020 dated 17th August, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated 8th December, 2021, 21/2021 dated 14th December, 2021, 02/2022 dated 5th May, 2022, 10/2022 dated 28th December, 2022 and latest Circular being, General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 ("hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and any updates thereto issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular number SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue, to transact the businesses as set out in the AGM Notice ("Notice") which will be circulated for convening

The Notice along with Integrated Annual Report for the Financial Year ("FY") 2023-24 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar of Share Transfer Agent ("RTA")/ Depository Participant(s) ("DPs"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars. Members may note that the Notice along with Integrated Annual Report for FY 2023-24 will also be available on the website of the Company at www.satincreditcare.com, Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and Central Depository Services (India) Limited ("CDSL") at https://www.evotingindia.com.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The process of participation in remote e-voting or casting of votes through e-voting system during the AGM will be provided in the Notice. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act. 2013.

If your e-mail address is registered with the Company/RTA/DP, login details for e-voting will be sent on your registered email address.

Members who have not registered/updated their e-mail address with the Company/RTA/DP are requested to follow the below instructions:

Holding Physical Holding

Place: Gurugram

Register / update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms pursuant to Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated 7th May 2024 read with SEBI/HO/MIRSD/POD1/P/CIR/2024/81 dated 10th June 2024, with Registrar & Share Transfer Agent ("RTA") of the Company, M/s Link Intime India Pvt.. Ltd. by sending email to swapann@linkintime.co.in. The Company has sent letters to the

Register / update e-mail address in your demat account, as per the process advised

Members may also refer to Frequently Asked Questions ("FAQs") under "Updation of KYC Details & Compulsory Issue of Shares in Dematerialized Form" under Investor FAQ on Company's website https://satincreditcare.com/investorrelations-satin-creditcare/#Other.

Members whose folios are incomplete for furnishing the required details under

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company/RTA/DPs or any person who becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on cut-off date, may cast their vote through remote e-voting or through evoting at AGM in the manner as prescribed in the Notice.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with MCA Circulars and the SEBI Circulars.

For Satin Creditcare Network Limited

(Vikas Gupta) Company Secretary & Chief Compliance Officer



Multi Commodity Exchange of India Limited CIN: L51909MH2002PLC135594,

Tel.: +91-22-6731 8888, Fax: +91-22-6649 4151. Website: www.mcxindia.com; Email id: ig-mcx@mcxindia.com **NOTICE TO SHAREHOLDERS**

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and

Protection Fund (IEPF) Authority NOTICE is hereby given that, the provisions of Investor Education and Protection Fund Authority

(Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("the Rules") as amended from time to time, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for a period of seven (7) consecutive years or more to Investor Education and Protection Fund ('IEPF') constituted under the said rules. Shareholders are hereby informed that, the final dividend declared by the Company for the

financial year 2016-17, which remains unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF as per the stipulated timelines. The corresponding shares on which dividend remains unclaimed for seven consecutive years will also be transferred to IEPF as per the procedure set out Adhering to the requirements set out in the aforesaid rules, the Company has issued

communications individually to the respective shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF, on account of such shareholders having not claimed the dividend amount payable to them, since last seven consecutive years, commencing from financial year 2016-17 (final dividend) advising them for taking appropriate action. The shareholders may note that, the requisite details viz. Name, DP ID, Client ID, amount and the

shares which are liable to be transferred to IEPF and also the communication note providing relevant information to claim dividend from the Company which is unpaid/unclaimed are uploaded on the website of the Company at https://www.mcxindia.com/investor-relations/details-of-transferof-shares-to-iepf.

Shareholders are requested to claim the final dividend declared for the financial year 2016-17, and onwards before the same is transferred to the IEPF. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPE Authority including all benefits accruing on such shares if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure stipulated in

In case, the Company does not receive any communication in writing (scanned or hard copy of duly signed documents) from the concerned shareholders by October 08, 2024 for claiming the final dividend declared for the financial year 2016-17 and dividend declared thereafter, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, shall transfer the dividend along with corresponding shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF Authority.

We also request you to disclose your shareholding in the Company along with the shareholding of Persons Acting in Concert (PAC), if any. 'PAC' is defined under Reg. 2(q) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.

Members holding shares in Demat mode can get their email id, bank details and KYC registered/updated by contacting their respective Depository Participant and members holding shares in physical mode can get their email id, bank details and KYC registered/updated by contacting Company's Registrar and Share Transfer Agent as per the details mentioned below. Members holding shares in physical mode are advised to dematerialize their shares.

For any queries on the subject matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Unit: Multi Commodity Exchange of India Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032 Telangana. Toll free No: 1800- 309-4001 email ID: einward.ris@ kfintech.com. For any clarification, you may also e-mail to company at ig-mcx@mcxindia.com.

For Multi Commodity Exchange of India Limited

Manisha Thakur **Company Secretary**



www.bigshareonline.com.

Date: 06.07.2024






Sudhir Garg

for Nitin Spinners Ltd

















Place: Mumbai,

Date: July 06, 2024







PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client SANDEEP MANOHAR SONAWANE is the owner of Flat No.13, 4th Floor, admeasuring about 47 Sq Mts or 505

Sq Feet carpet area on the Fourth floor in the

Building known as "SUNGRACE CO-OPERATIVE

HOUSING SOCIETY" (formerly known as SMITA APARTMENTS) situated at Tarun Bharat Road, J.B.Nagar, Andheri (east), Mumbai – 400 059,

laying and being on the Plot of land bearing Survey No. 53, C.T.S. No. 457 of Kondivita, Mumbai

suburban district free from all encumbrances and

claime As the Original Agreement dated 28th February, 1991, with respect to the said Flat mentioned hereinabove has been lost therefore

any person having any right title interest claim of

demand to or in the said flat by way of sale

exchange, mortgage, gift, trust, inheritance possession, easement, lease, lien, assignment maintenance, or claiming to be in possession o

any original document of title relating to the above flat or otherwise howsoever is requested to

intimate the same to the undersigned in writing

together with documentary evidence in support thereof, within 15 days hereof at Office No. C/ 106, Shayamkamal Building, Agarwal Market, 1st Floor, Vile Parle East, Mumbai- 400058; in

default, my client shall presume that there is no

such outstanding claim or demand, and shall

marketable, and any claim right title interest or demand of anyone, not intimated to us as

aforesaid shall be deemed to be waived

abandoned given up and released.

Dated this 8th day of July, 2024

me that the title of the said Flat is clear and

PUBLIC NOTICE Notice is hereby given to all public at large that ny clients Mr. Sagar Laxmichand Vora owr and beneficiary in title for the Flat No. 1102, o 11th Floor in the Building known as Inde Tower Co-operative Housing Society Ltd ituated at 579, K. G. Marg, Gokhale Road (S Dadar, Mumbai – 400025 (hereinafter referre to as "the said Property") desirous to sale the said Property and found that they have lost misplaced the following original previous title documents in relation to the said Property which are as under:

 Original Agreement between M/s. Inderlok
Hotels Private Limited and Mr. Mulchand Gangj Vora executed on 03.04.1992 (Hereinaft eferred to as the "said Lost Document")

All person/s are hereby informed not to deal of carry out any transaction with anyone on th basis of the said lost/ missing document. nyone has already carried out or being carrie out kindly inform the undersigned in writing o the below mentioned address within 14 da rom this present otherwise any rights of any nature whatsoever created/ transferred or pasis of such missing documents shall be deemed to have been waived to all intents and

Advocate Tejas Kirti Doshi (9833419121) B-404, B Wing, Jai Hanuman Nagar, Opp.

Kamgar Stadium, Senapati Bapat Marg. Mumbai - 400028.

Place: Mumbai: Date: 08th, July, 2024

बैंक ऑफ इंडिया BOI

स्पेशलाईज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेण्ट शाखा मेझनाईन मजला. ७०/८०. एम. जी. रोड. फोर्ट. मुंबई- ४०० ००१. दू. क्र. (०२२) २२६७ ३५४९ ई-मेल: SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in

जाहीर अधिसूचना

कर्जदार संस्था मे. मेटल लिंक अलॉईज लि. यांनी २५.०१.२०१२ रोजीस बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्य शाखाकडून **रु. ३०.०० करोडचे** फंड बेस्ड कर्ज घेतले. त्यांनी बँकेला प्रदान/परतावा करण्यास कस्र् ु केली आहे आणि तसेच ०१.०७.२०१५ दिनांकीत हेतूपुरस्सर कसूरवारच्या घोषणेवर आरबीआय मास्टर सर्क्यलेशनच्या अटीमध्ये हेतपरस्सर कसरवारचे कत्य केले आहे. म्हणन, बँकेने १३.०३.२०२४ रोजीस कर्जदार संस्थाच्या पुढील संबंधीत पक्षकारांना हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून घोषित केले आणि त्यांची माहिती ही आरबीआय गाईडलाईन्स नुसार क्रेडीट इन्फॉर्मेशन कंपनीला कळविली आहे. ए. कर्जदार संस्थाचे प्रवर्तक/संचालक/हमीदार

१. नाव: श्री. राजमल मांगीलाल जैन (संचालक)

पत्ता: ६३/८६, हरकूरबाई बिल्डिंग, आर. एम. क्र. ६, मुगभाट लेन, ठाकूरद्वार रोड मंबई- ४०० ००२.

२६.०६.२०२४ रोजीस कंत्राटी व्याजासह थकीत कर्ज रक्कम : रू. ६०.१० करोड.

श्री. भंवरलाल मांगीलाल जैन (संचालक) पत्ताः फ्लॅट क्र. १००६, बी विंग, १०वा मजला, शंकरशेठ पॅलेस, नाना चौक, ग्रॅण्ट रोड

(पश्चिम), मुंबई- ४०० ००७. २५ ०६ २०२४ रोजीस कंत्राटी व्याजासह थकीत कर्ज रक्कम : रू. ६०.१० करोड. श्री. मांगीलाल घमेरमेल जैन (संचालक)

पत्ता: फ्लॅट क्र. १००६, बी विंग, १०वा मजला, शंकरशेठ पॅलेस, नाना चौक, ग्रॅण्ट रोड (पश्चिम), मुंबई- ४०० ००७.

२५.०६.२०२४ रोजीस कंत्राटी व्याजासह थकीत कर्ज रक्कम : रू. ६०.१० करोड.

जना स्मॉल फायनान्स बॅक

नोंदणीकृत कार्यालय :- द फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ व १२/२ बी, ऑफ डोमलूर, कोरमंगला इनर रींग रोड, इजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघडा, बंगळरू-५६००७१

खाजगी करारामार्फत विक्रीची सूचना

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट.

२००२ (सरफैसी ॲक्ट) अन्वये बँकेकडे प्रभारीत स्थावर मत्तेची विक्री.

PREMLATA JAIN

जना स्मॉल फायनान्स बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने निम्नस्वाक्षरीकारांनी सरफैसी ॲवट अंतर्गत परिशिष्ट मिळकतीचा प्र<mark>त्यक्ष कब्जा घेतला. मे. जना स्मॉल फायनान्स बँक लि.</mark> च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मिळकतीची विक्री करण्याकरिता आधीच अनेक जाहीर लिलाव आयोजित केले होते. परंतु, कोणत्याही बोली प्राप्त न झाल्याने ते अयशस्वी ठरले. म्हणून कृपया कळविण्यात की, सदर सूचनेच्या सदर प्रकाशनाच्या तारखेपासून **पंधरा (१५)** दिवसांत उपरोक्त कर्ज खात्यातील एकूण उर्वरित थकबाकीचे प्रदान न झाल्यास, प्राधिकृत अधिकारी खाली नमूद केलेल्या मिळकतीच्या खाजगी कराराद्वारे विक्रीची कार्यवाही

तमाम जनतेला कळविण्यात येते की, परिशिष्टात वर्णन केलेली तारण मिळकत. ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' बँकेच्या थकबाकीची रोकड करण्याकरिता बँकेला मान्य होतील अशा शर्तीवर खाजगी करारा मार्फत विकीसाठी उपलब्ध आहे

खाजगी कराराने मिळकतीच्या विक्रीसाठी प्रमाण अटी व शर्ती खालीलप्रमाणे

खाजगी कराराने होणारी विक्री ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' होईल.

(एक शेड्युल्ड कमर्शिअल बँक)

- २. खरेदीदाराला या सूचनेच्या प्रसिध्दीच्या समाप्तीवर विक्री मोबदल्याचा १००% रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
- 3. जर बँकेटारे खरेटीचा प्रस्ताव अस्विकार केल्यास. अर्जासह भरलेली रक्कम. काही असल्यास. विहित मटतीत व्याजाशिवाय परत केला जाईल ४. खरेदीदार त्याच्या समाधानासाठी (खाजगी करार मार्फत विक्री अंतर्गत) मिळकत संबंधित सर्व पैलुवर रितसर तपास करणे आवश्यक आहे. खरेदीदार या संबंधित त्यानंतर प्राधिकृत अधिकारी/तारण धनको
- विरोधात कोणताही दावा करण्यास हक्कदार नसेल. कोणतेही कारण न देता खरेदीचा कोणताही प्रस्ताव फेटाळण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवले आहेत.
- ६. खरेदीदारांनी मिळकतीच्या खरेदीच्या संबंधातील सर्व मुट्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आणि अन्य खर्च, कर, आकारणी, सोसायटी देयके भरावी लागतील
- विक्री सरफैसी ॲक्ट/नियमांच्या तरतृदींनुसार केली जाईल.

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह- कर्जदार यांचे नाव	सरफैसी ॲक्ट अंतर्गत १३(२) मागणी सूचनेप्रमाणे रक्कम	खाजगी करासाठी राखीव किंमत	तारण मत्ता/स्थावर मिळकर्तींचे वर्णन	
9.	३३३९९६१०००००९७	१) विशाल मिश्रा २) किरण जयप्रकाश मिश्रा	रु. १५,१६,९०३/ – (रुपये पंधरा लाख सोळा हजार नऊशे तीन मात्र) १०/१२/२०२३ रोजीस	(रुपये सहा लाख	तारण मत्तेचे वर्णन: स्थावर मिळकत धारक फ्लॅट क्र. ४०३, इमारत क्र. ४१, ४ था मजला, वर्धमान नगर, सर्व्हे क्र. ८२५, हिस्सा क्र. ९, बिडको वजन काटा जवळ, माहिम, पालघर ४०१४०२, मोजमापित ३९७ चौ.फू. (चटई) चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध द्वारे: पूर्व: ओपन प्लॉट, पश्चिम: डेव्हलपर्स, उत्तर: इमारत क्र. ४०, दक्षिण: इमारत क्र. ४२	

ताण मनांच्या विकीपवीं बँकेने केलेल्या मर्व खर्च आकार आणि परिव्यय यामह एकवितपणे उपरोक्त थकबाकी रक्कम पटान करून येथे वर वर्णन केलेल्या तारण मनांच्या विमोचनामारी मरफैमी ॲक्टरच्या कलम १३(८) च्या तरतुदींकडे वरील कर्जदार/सह-कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

<u>पत्रव्यवहाराचा पत्ता:</u> श्री. कौशिक बाग (मोब. क्र.७०१९९४९०४०) kaushik.bag01@janabank.com, श्री. रंजन नाईक (मोब. क्र. ९५९०८५८२४९) आणि ई–मेल ranjan.naik@janabank.com जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, (याआधी मे. जनलक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. नावे ज्ञात) ज्यांचा पत्ता– कार्यालय दुकान क्र. ४ व ५, तळ मजला, इंडिया बुल्स मींट ग्लॅडीस अल्वारेस रोड, हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४०० ६१०.

दिनांक: ०८.०७.२०२४, ठिकाण: पालघर

सही/- प्राधिकृत अधिकारी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, महाराष्ट्र-४०००१३ सर्कल कार्यालय: ९-बी, २रा मजला, पुसा रोड, राजिंदर प्लेस, न्यू दिल्ली-११००६०

जोडपत्र - IV -ए (नियम ८ (६) आणि ९(१) करिता परंतुका पहा) स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) ला परंतुका सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जो कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकडून कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड. तारण धनको यांना येणे असलेल्या खालील नमूद रकमेच्या बसुलीसाठी खालील नमूद तारखांना ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत. इअर रक्कम व मिळकतीचे तपशील खालीलप्रमाणे:

3	. १. कर्जदारांचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१. राखीव किंमत
ब्र	. २. थकबाकी रक्कम		२. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख	२. मिळकतीची इअर
۶	. १. श्री. किरण प्रकाश कारंडे (कर्जदार)	मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र-	३. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख व	३. वाढीची रक्कम
	२. सौ. सोनम किरण कारंडे (सह-कर्जदार) कर्ज खाते क्र. एलएनएमईपीयुएन००००१०३८१ रुपये ३१,५४,०२६/- (रुपये एकतीस लाख चौपत्र हजार आणि सहावीस मात्र) ०५.०३.२०२४ रोजीस त्यासह लागू होणारे भविष्यातील व्याज.	४१५५३९ येथे स्थित असलेले तसेच मलकापूर नगर पंचायत मिळकत क्र. जीसी -११६६ क्षेत्र मोजमापित सुमारे २७९.२९ ची मीटसे पैकी चे सुधारित सल्हें क्र. ३०३/१वी वर बांधकमित, फेज - १, गुरू विश्वा अशा ज्ञात बिल्डिंग मधील, तळ मजला वर, फ्लॅट क्र.१ (क्षेत्र मोजमापित सुमारे ६४.२९ ची.मी.) चे ते सर्व भाग आणि विभाग., आणि सीमाबद्ध द्वारे- पूर्वकडेः पंढरीनाथ कोळी यांच्या मालकीची	बेळ १. ई-लिलावाची तारीख: २५.०७.२०२४ (तु. ३:०० ते तु. ४:०० दरम्यान) २. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची अंतिम तारीख: २४.०७.२०२४ ३. निरीक्षणाची तारीख: २३.०७.२०२४	राखीव किंमतः रु. १०,३३,२००/- (रुपये दहा लाख तेहतीस हजार दोनशे मात्र) इसारा अनामत रक्कमः रु. १,०३,४००/- (रुपये एक लाख तीन हजार चारशे मात्र) वाढीची रक्कमः रु. १०,०००/- (रुपये दहा हजार मात्र)
		मिळकत, दक्षिणेकडेः ज्ञानदेव पाटील यांच्या मालकीची मिळकत आणि रस्ता, पश्चिमेकडेः श्री. संग्राम निकम यांच्या मालकीची मिळकत, उत्तरेकडेः फ्लॅट क्र.२ आणि पॅसेज.		
ş	. १. श्री. सतीश सोपान चव्हाण (कर्जदार) १. सी. कुसुम सतीश चव्हाण (सह-कर्जदार) कर्ज खाते क्र. एलएनएमईपीयुएन००००१३७४१ कपये २३,३६,८६८/- (रुपये तेवीस लाख छत्तीस हजार आठशे अडुसष्ठ मात्र) ०५.०३.२०२४ रोजीस त्यासह लागू होणारे भविष्यातील व्याज.	चे ते सर्व भाग आणि विभाग आर.एस.क्र.४०१/१/१वी/३, मोजमापित सुमार ०एच०२आर, मिळकत क्र.२९४०, शाहपुरी करंजी, टर्फ सातारा, महाराष्ट्र ४१५००२. सीमाबद्ध द्वारेः पूर्वकडेः आर.एस.क्र.४०१/१/१वी/३ चे उवीरेत भाग, पश्चिमेकडेः स्ट्रेमलेट, उत्तरेकडेः आर.एस.क्र.४०१/१/१वी/३ चे उवीरेत भाग, दक्षिणेकडेः मेघा साताग रोड	१. ई-लिलावाची तारीख: २५.०७.२०२४ (तु. ३:०० ते तु. ४:०० दरम्यान) २. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची अंतिम तारीख: २४.०७.२०२४ ३. निरीक्षणाची तारीख :२३.०७.२०२४	राखीव किंमत: रु. २३,३२,८००/— (रुपये तेवीस लाख बत्तीस हजार आठशे मात्र) इसारा अनामत रक्कम: रु. २,३३,३००/— (रुपये दोन लाख तेहतीस हजार तीनशे मात्र) वाढीची रक्कम: रु. १०,०००/— (रुपये दहा हजार मात्र)

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीसाठी कृपया कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारणी धनकोंची वेबसाईट मध्ये म्हणजेच www.Capriglobal.in/auction दिलेली लिंक पहावी.

ऑनलाईन ई-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती:-. मिळकतीची विक्री ''जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर'' होईल. ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्षतिपूर्तीशिवाय होईल

. मिळकती/मत्ताचे तपशील (म्हणजे ई-लिलाव विक्री सूचनेत विनिर्दिशीत व्याप्ती आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा त्रटींसाठी तारणी धनको उत्तरदायी नसतील. प्रत्यक्ष व्याप्ती आणि मिती वेगळु असु शकते.

३. तारणी धनकोंनी जारी केलेली ई-लिलाव विक्री सूचना हे बोली सादर करण्याकारेता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंवा तसा अर्थ काढू नये. इच्छुक बोलीदारांना बोली सादर काण्यापूर्वी तारणी धनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपूर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मत्तांचे नामाधिकार व सध्याची स्थिती आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/थकबाकीबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी/कसून तपास करण्याचा सल्ला देण्यात येतो.

४. लिलाव/बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्या ऑक्शन टायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत संपूर्ण लिलाव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील.

५. बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकरिता ई-लिलाबात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वत: बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सिस्टीम क्रॅश डाऊन, वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको/सेवा पुरवठादार यांना जबाबदार धरता येणार नाही.

६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र. ०७९- ६१२००५३१/५७६/५५६/५५९/५९८/५८७/५९४) किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८००-००२-३२९७/ ७९-६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net, येथे संपर्क साध शकतात.

७. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आधी https://sarfaesi.auctiontiger.net वर नोंदवावे आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळाल्यावर ताबडतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला इच्छक बोलीदारांना देण्यात येतो. ८. ई-लिलावात सहभागासाठी इच्छुक बोलीदारांना राखीव किंमतीच्या १०% (वरील नमूद प्रमाणे) इतकी परतावायोग्य इअर जमा करावी लागेल जी इच्छुक बोलीदारांना २४**–जुलै–२०२**४ रोजी किंवा त्यापूर्वी

'कंप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड'' च्या नावातील डिमांड डाफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस मार्फत भरावी लागेल. ९. इच्छुक बोलीदारांनी २४–जुलै–२०२४ रोजी दु.०३.०० वा. पर्यंत प्राधिकृत अधिकारी <mark>कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय ३०१–३०२, तिसरा मजला, ९२७– सनस मेमरीज</mark> एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४११००४ किंवा कार्यालय क्र. ७वा मजला, नविन पासपोर्ट कार्यालयाच्या वर, दोस्ती पिनॅकल, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र. २२, ठाणे – ४००६०४ येथे मोहोरबंद पाकिटातून इ.अ.र. प्रती भरावयाच्या डिमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रपत्र (''ज्याचा नमुना https://sarfaesi.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे') सादर केले पाहिजे

मोहोरबंद पाकिटातून ''**कर्जदाराचे नाव'**' मिळकतीसाठी कर्ज खाते क्र. ____ (वरील नमृद प्रमाणे) ई-लिलाव विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी बोली '' असे ठळकपणे लिहावे. १०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समाप्तीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (ज्यांनी राखीव किंमतीपेक्षा जास्तीची त्यांची बोली दिली आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुरवठादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्यांच बोलीदारांना ई–लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेल्या तारीख आणि वेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता देणे शक्य होईल.

११. अर्हतापूर्ण बोलीदारांमध्ये आपापसातील बोली अर्हतापूर्ण बोलीदारांकडून उद्धृत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनिटांची अमर्याद एक्स्टेन्शन असतील म्हणजेच मागील एक्स्टेन्शन पासून १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई-लिलाव संपण्याची वेळ आपोआप १० मिनिटांनी वाढेल.

१२. एकदा का बोली लावली की ती रद्द करता किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वत: लावल्याचे गृहित धरले जाईल

१३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतोब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकृत अधिकारी, **कंप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड,** क्षेत्रीय कार्यालय येथे ३०१–३०२, तिसरा मजला, ९२७– सनस मेमरीज, एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४११००४ किंवा कार्यालय क्र. ७वा मजला, नविन पासपोर्ट कार्यालयाच्या वर, दोस्ती पिनॅकल, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र. २२, ठाणे –४००६०४ येथे आणि सेवा पुरवठादार या दोघांना ई- मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी करावी.

१४. यशस्वी बोलीदारांना २५% बोली रक्कम (इअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली रक्कम विक्रीच्या तारखेपासून १५ दिवसांत देय **कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड** नावातील डीडी/पे ऑर्डर/एनईएफटी/आरटीजीसी/चेक द्वारे प्रदान करावी लागेल.

१५. निर्धारित मुदतीत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदारांनी उपरोक्त रकमांचे प्रदान काण्यात कसूर केल्यास विक्री रद्द होईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इ.अ.र. सह) जप्त होईल व मिळकत पुन्हा

विकायला ठेवली जाईल. १६. यशस्वी बोलीदारांनी विनंती केल्यावर, प्राधिकृत अधिकारी सर्वस्वी त्यांच्या मर्जीने उर्वरित बोली रक्कम जमा करण्याकरिता लेखी वाढीव मृदत मंजुर करू शकतात.

१७. यशस्वी बोलीदारांना टीडीएस प्रती विक्री किंमतीची १% खकम (विक्री रकमेपैकी)(लाग असल्यास) प्रदान करून प्राधिकत अधिकाऱ्यांकडे टीडीएस प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि प्राधिकत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्विकारल्याच्या १५ कामाच्या दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना योग्य वाटेल अशा अन्य वाढीव मुदतीत इ.अ.र. समायोजित करून विक्री किमतीची संपूर्ण रक्कम (टीडीएस प्रती १% कापल्यावर) जमा करावी लागेल. कसर केल्यास, इसरा अनामत रक्कम रह केली जाईल. १८. विक्री प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वी यशस्वी बोलीदारांना पालिका/पंचायत कर, वीज थकबाकी (असल्यास) आणि इतर प्राधिकरण देणे (काही असल्यास)भरावे लागेल. मिळकती संबंधातील सर्व वैधानिक

थकबाकी विचारात घेऊन बोली लावावी.

१९. संपूर्ण खरेदी किंमत/बोली रक्कम जमा केल्यावर आणि सर्व कर/आकारांचे प्रदान केल्याच्या संबंधातील आवश्यक पुरावे सादर केल्यावरच यशस्वी बोलीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी करतील.

२०. अभिहस्तांतरणासाठी लागू असलेले कायदेशीर आकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार व अन्य अनुषंगिक आकार लिलाव खरेदीदारांना भरावे लागतील. २१. कोणतेही कारण न देता प्राधिकृत अधिकारी ई-लिलाव विक्री कार्यवाही पुढे ढकल्/रद्द करू शकतात. जर विक्रीच्या निर्धारित तारखेपासून १५ दिवसांमध्ये असलेल्या नंतरच्या तारखेपर्यंत ई-लिलाव विक्री पुढे ढकलली असेल तर तसे सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जाईल.

२२. प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम, बंधनकारक असेल व त्यावर प्रश्न करता येणार नाहीत. २३. ज्यांनी बोल्या सादर केल्या आहेत त्या सर्व बोलीदारांनी ई-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्याचे व त्या समजल्याचे गृहित धरले जाईल आणि त्यांना त्या बंधनकारक असतील.

२४. मिळकतीमध्ये जंगम वस्तू असल्यास विक्री करण्याचा प्रस्ताव नाही.

२५. पुढील तपशील आणि चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड: श्री. सुमेध भालेराव, मो.क्र. ९६८९४७४९२७ आणि पुढील चौकशीकरीता कु. कल्पना

चेतनवाला- ७७३८०३९३४६ येथे संपर्क साधावा २६. हे प्रकाशन म्हणजे उपरोह्लेखित तारखेस/ठिकाणी लिलाव विक्री करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ (१) नुसार उपरोक्त कर्ज खाल्याच्या

कर्जदार/गहाणकार/जामीनदारांना ३० (तीस) दिवसांची सूचना देखील आहे. विशेष सचना/इशाराः बोलीटारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी शेवटच्या मिनिटे/सेकंदांना बोली लावणे टाळावे. अशा बाबतीत बोलीदारांकडून होणाऱ्या कोणत्याही त्रटी/चुकांसाठी (इंटरनेट

बंद पडणे, वीज जाणे इ.) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. अशा आकस्मिक परिस्थितीशी सामना करण्याकरिता बोलीदारांनी कृपया आवश्यक अशा सर्व व्यवस्था/बॅक-अप वीज प्रवठ्यासारखे पर्याय आणि जे काही गरजेचे आहे त्या अन्य गोष्टींची तजवीज करून देवावी जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे लिलावात सहभागी होणे शक्य होईल.

सही / - (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ठिकाण: महाराष्ट्र दिनांक: ०८-जुलै-२०२४

स्टर्लिंग सेझ ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (परिसमापनामध्ये) बा पत्ता : १०६, १ला मजला, कनाकिया अट्टीअम २, क्रॉस रोड ए, कोर्टयार्ड मॅरीऑटच्या मागे , चव अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३. संपर्क : ९१-८६९३०५३५६७, ई-मेल : liq.sterlin

> ई-लिलाव - आयबीसी, २०१६ अंतर्गत मालमत्तेची विक्री लिलावाची तारीख आणि वेळ : २ ऑगस्ट, २०२४ (शुक्रवार) द. १:०० वा. ते द. ४:०० वा. (प्रत्येक ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह)

गरिसमापन प्रक्रिया विनियमनाच्या नियमन ३३ सह वाचीत आयबीसी २०१६ च्या कलम ३५(एफ) अंतर्गत परिसमाप इस्टेटचा भाग असलेल्या **स्टलिंग सेझ ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (परिसमापनामध्ये)** च्या मालकीच्या मालमत्तेर्च विक्री. ई-लिलाव ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे आणि जे काही तेथे आहे आधारावर'' आयोजित करण्यात येईल. विक्री ई-लिलाव सेवा प्रदाता **नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड** या वेबसाइट https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ द्वारे अधोस्वाक्षरीकाराद्वारे केली जाईल.

राखिव किंमत इअर अनामत बोली वाढ

मनेची विवरण

अनु. क्रा.	मत्त्रचा ।ववरण	राखियाकमत रक्कम ₹	इअर अनामत रक्कम ₹	रक्कम ₹			
ж.			(W) 1 1	रजनाम 🕻			
पर्याय ए : भागामध्ये मालमत्तेची विक्री लिलावाची तारीख आणि वेळ : ०२ ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) दु. ०१:०० वा. ते दु.०२:००							
१	भागामध्ये मालमत्ता - वेडाच, उबेर, सरोद,	४७,२२,००,२४५	४,७२,२०,०२४	84,00,000			
	वालीपूर, जिल्हा- भरूच, गुजरात येथे जमीन						
	क्षेत्र : ३५८.६३ एकर्स						
पर्याय बी : अलिप्त मालमत्तेची विक्री							
लिलावाची तारीख आणि वेळ : ०२ ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) दु. ०३:०० वा. ते दु.४:००							
۶	वेदाच, जिल्हा- भरूच, गुजरात येथे जिमन	२३,३८,९३२	२,३३,८९३	२०,०००			
	क्षेत्र: ३.३७ एकर्स						
2	उबेर, जिल्हा- भरूच, गुजरात येथे जमिन	२७,४८,१४,९१७	२,७४,८१,४९१	२७,००,०००			
	क्षेत्र : २१०.७० एकर्स						
ş	सरोद, जिल्हा- भरूच, गुजरात येथे जिमन	१२,५५,८७,५५५	१,२५,५८,७५५	१२,५०,०००			
	क्षेत्र : ९२.७० एकर्स						
Х	वालीपूर जमीन, जिल्हा- भरुच, गुजरात येथे जमिन	६,९४,५८,८४१	६९,४५,८८४	६,९०,०००			
	क्षेत्र : ५१.८६ एकर्स	, , , ,					
ų	अटलादरा, जिल्हा- वडोदरा, गुजरात येथे जमिन	३,४०,९३,२५०	३४,०९,३२५	38,000			
	क्षेत्र : ०.४२ एकर्स	, , , , , , ,	, ,,,,,,,	, , , , , , , , , , , , , , , , , , ,			
Ę	अटलादरा, जिल्हा-वडोदरा, गुजरात येथे ३ वाहने	३,९२,४३६	३९,२४३	4,000			
लिलाट	् त्र प्रक्रियेसाठी टिपा:	1	1	1			
	- श्राक्रावसाठा रिवा. क पर्याय/मंचमाठी ईएमडी माट्य केल्यावर टोन्ही पर्या	ninen) a) a) aramur	-0				

● जर पर्याय ए अंतर्गत सर्वोच्च बोलीदाराने वर नमूद केत्याप्रमाणे बोली मूल्य प्रस्ताव केले, तर पर्याय ए अंतर्गत एच१ बोलीदार यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केला जाईल आणि पर्याय बी अंतर्गत ई–लिलाव रह केला जाईल. अन्यथा पर्याय बी अंतर्गत संबंधित संचमधील सर्वाधिक बोली लावणारे यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जातील. बोली दस्तावेज सादर करण्याची शेवटची तारीख: २२ जुलै, २०२४ (सोमवार)

निरीक्षणाची शेवटची तारीख : २९ जुलै, २०२४ (सोमवार) ईएमडी सादर करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै, २०२४ (बुधवार) सायं. ५:०० पर्यंत ई-लिलावाची तारीख आणि वेळ : २ ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) दु. १:०० वा. ते दु. ४:०० टीप : तपशीलवार अटी आणि शर्ती, ई-लिलाव बोली दस्तावेज, घोषणा आणि ऑनलाइन लिलाव विक्रीचे इतर तपशील nttps://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ आणि स्टर्लिंग सेझ ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडर्च

वेबसाईट www.sterlingsez.com वर उपलब्ध आहेत. कोणत्याही स्पष्टीकरणाच्या बाबतीत. कपया lig.sterlingsez@aegisipe.com. वर निम्स्वाक्षरीकारांशी संपर्क साधाव

> एजिस रिझोल्यशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अधिकृत स्वाक्षरीकर्ता एवील मेनेझीस्द्वारे स्टर्लिंग एसईझेड ॲण्ड इन्फ्रास्टक्चर लि.च परिसमापक म्हणन नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीई-०११८/आयपीए-१/२०२२-२३/५००४१ नियुक्तीसाठी अधिकृतता ३० जून २०२५ पर्यंत वैध आहे नोंद. पत्ता: १०६, १ला मजला, कनाकिया ॲट्रियम २, कॉम रोड ए कोर्टयार्ड मॅरियटच्या मार्ग चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४००९३

ठिकाण- मुंबई ईमेल: avil@caavil.com, liq.sterlingsez@aegisipe.con

जाहीर सूचना आमच्या अशिलांद्वारे सूचना देण्यात येते

की, श्री राव राजा परिक्षित राठोड, ईश्वर भवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चे शेअर प्रमाणपत्र क्र.२२, विभिन्न क्र. १०६ ते ११० (दोन्ही समाविष्ट) श्री राव राजा हुकुमसिंगजी राठोड यांच्या नावाने उर्भरित (यापुढे सदर शेअर प्रमाणपत्र) आणि खालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक तपशिलवारपणे विर्णित हे गहाळ/चोरीला/हरविलेले असे नोंदवले गेले आहे आणि त्या संदर्भात इप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याचा अर्ज ईश्वर भवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडे करण्यात आले आहे, ईश्वर भवन, ए-रोड. चर्चगेट. मंबई-४०००२०. अशी इप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याबाबत कोणाला आक्षेप असल्यास, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावी. पुढील, सदर शेअर प्रमाणपत्र गहाण ठेवलेले नाही किंवा या शेअर प्रमाणपत्राच्या संदर्भात कोणत्याही बँक आणि/किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले नाही

मिळकतीच्या परिशिष्टात

नोंदणीकृत उप-जिल्हा च्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मधील आणि ए-रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२० येथे स्थित ईश्वर भवन अशा ज्ञात बिल्डिंग च्या ४था मजला वर **फ्लॅट क्र.१७** आनुषंगिक आणि ईश्वर भवन को-ऑप हाऊसिंग सोसायटी द्वारे जारी पाच शेअर्स धारक क्र.१०६ ते ११० (दोन्ही समाविष्ट) अन्वये शेअर प्रमाणपत्र क्र.२२ दिनांकीत मार्च ३०, १९६०.

दिनांकीत ८ जुलै, २०२४ मे. कार्तिकेय आणि असोशिएट्स,

वकील आणि सॉलिसिटर्स. १०५, आर्केडिया. १९५, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१

प्रत्यक्ष कब्जा सूचना

OICICI Home Finance बांद्रा (पू), मुंबई-४०००५१

कॉर्पोरेट कार्यालयः आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई–४०००५९ **गाखा कार्यालयः** २रा मजला, कार्यालय क्र.२०८, मयत आबासाहेब आर.आर.पाटील व्यापारी संकुल, पारोळ रोड, लेन क्र.६, धुळे–४२४००१ **ााखा कार्यालय:** ११८७/२२ व्यंकटेश मेहेर, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे-४११००५

न्याअर्थी नदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत.

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद तारखेरोजीस सदरह अधिनियामच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्यये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवयेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवयेवीचा कोणताही त्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

अ.	कजदार/सह-कजदाराच नाव/	मिळकताच वणन/	मागणा सूचनचा	शाखच
क्र.	कर्ज खाते क्रमांक	कब्जाची तारीख	तारीख/मागणी सूचनेतील	नाव
			रक्कम (रु.)	
٤.	सचिन नानाभाऊ पाटील (कर्जदार),	प्लॉट क्र.३, बी एस क्र.९०/२ राम पुष्पा हाऊ सो कृषी नगर जवळ दक्षता सोसायटी	१२-०५-२०२३	धुळे-ब
	दिपमाला सचिन देवरे (सह-कर्जदार)	जवळ सुरत बायपास रोड जवळ महिंद्ळे शिवार धुळे ता जिल्हा धुळे धुळे ४२४००१	₹.	
	एलएचडीएचयु००००१४८००६३	सब्हे क्र.९०/२ धुळे महाराष्ट्र-४२४००१ (संदर्भ लॅन क्र.	१५,७६,८५६/-	
		एलएचडीएचयु००००१४८००६३)., सीमाबद्ध द्वारे- पूर्वः प्लॉट क्र.४, पश्चिमः		
		प्लॉट क्र.३ चे भाग, उत्तरः रस्ता, दक्षिणः प्लॉट क्र.२४./		
		ताब्यात घेण्याची तारीख-०४-जुलै-२४		
۶.	सचिन नानाभाऊ पाटील (कर्जदार),	प्लॉट क्र.३, बी एस क्र.९०/२ राम पुष्पा हाऊ सो कृषी नगर जवळ दक्षता सोसायटी	१२-०५-२०२३	धुळे-ब
	दिपमाला सचिन देवरे (सह-कर्जदार)	जवळ सुरत बायपास रोड जवळ महिंदळे शिवार धुळे ता जिल्हा धुळे धुळे ४२४००१	₹.	_
	एलएचडीएचयु००००१४८००६४	सब्हे क्र.९०/२ धुळे महाराष्ट्र-४२४००१ (संदर्भ लॅन क्र.	९१,२१२/-	
		एलएचडीएचयु००००१४८००६४)., सीमाबद्ध द्वारे- पूर्वः प्लॉट क्र.४, पश्चिमः		
		प्लॉट क्र.३ चे भाग, उत्तरः रस्ता, दक्षिणः प्लॉट क्र.२४./		
		ताब्यात घेण्याची तारीख-०४-जुलै-२४		
₹.	परमजीत सिंग सुजन सिंग अरोरा	मिळकत १:- फ्लॅट क्र.२०१, विंग ए मध्ये, दुसरा मजला, निर्माण सेरेन, सर्व्हे	१८-०९-२०२३	पुणे-ब
	(कर्जदार),	क्र.२४/१/१, उंड्री, पुणे-४११०६० त्यासह राईट टू ओपन कार पार्किंग क्र.२५.	₹.	
	सरनजीत कौर अरोरा (सह-कर्जदार),	मिळकत १२:- फ्लॅट क्र.२०२, विंग ए मध्ये, दुसरा मजला, निर्माण सेरेन, सर्व्हे	१,६४,४२,९१२/-	
	एलएचपीयुएन००००१२८२२८४	क्र.२४/१/१, उंड्री, पुणे-४११०६० त्यासह राईट टू ओपन कार पार्किंग क्र.१०.		
		मिळकत ३:- फ्लॅट क्र.२०३, विंग ए मध्ये, दुसरा मजला, निर्माण सेरेन, सर्व्हे		
		क्र.२४/१/१, उंड्री, पुणे-४११०६० त्यासह राईट टू ओपन कार पार्किंग क्र.२.		
		मिळकत ४:- फ्लॅट क्र.२०४, विंग ए मध्ये, दुसरा मजला, निर्माण सेरेन, सर्व्हे		
		क्र.२४/१/१, उंड्री, पुणे-४११०६० त्यासह राईट टू ओपन कार पार्किंग क्र.६१./		
		ताब्यात घेण्याची तारीख-०४-जुलै-२४		

ग्रील नमूर कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सुचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल

दिनांक : जुलै ०८, २०२४

आयमीआयमीआय होम फायनान्य कंपनी लिमिटेड

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल५१९०९एमएच२००२पीएलसी१३५५९४ नों. कार्यालय : एक्सचेंज स्क्वेअर, सुरेन रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. द्र.: +९१-०२२-६७३१ ८८८८, फॅक्स : +९१-०२२-६६४९४१५१

वेबसाईट : www.mcxindia.com, ई-मेल आयडी : ig-mcx@mcxindia.com भागधारकाना सूचना

विषय : इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)

ऑथॉरिटीकडे कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

याद्वारे सूचना देण्यांत येते की, वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊं टींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'') च्या तरतुर्दीमध्ये अन्य गोष्टींबरोबर सलग सात (७) किंवा जास्त वर्षे कालावधीसाठी ज्यांच्या संबंधातील लाभांशावर भागधारकांनी दावा केला नाही किंवा तो प्रदान केलेला नाही ते सर्व शेअर्स सदर रुल्स अंतर्गत स्थापित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ('आयईपीएफ') कडे हस्तांतरित करण्याच्या तरतृदी आहेत.

भागधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी कंपनीकडून घोषित झालेल्या अंतिम लाभांशा संबंधात जो सात वर्षे कालावधीसाठी दावा न होता पडून आहे तो निर्धारित वेळापत्रकानुसार आयईपीएफ कडे जमा केला जाईल. सलग सात वर्षांसाठी ज्यांच्या वरील लाभांश दावा न करता पडून होता ते संलग्न शेअर्स देखील रुल्स मध्ये मांडलेल्या प्रक्रियेनुसार आयर्डपीएफ कड़े हस्तांतरित केले जातील.

उपरोक्त नियमांमधील आवश्यकतांचे पालन करत, कंपनीने आर्थिकवर्ष २०१६-१७ पासून सुरु होण्याऱ्या मागील सात सलग वर्षांपासून त्यांना देय असलेल्या लाभांश रकमेवर (अंतिम लाभांश) दावा न केलेल्या अशा भागधारकांमुळे आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या योग्य कार्यवाही करण्याचा सल्ला

भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, आवश्यक तपशील म्हणजेच, नाव डीपी आयडी, क्लायंट आयडी, रक्कम आणि आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले शेअर्स आणि त्याप्रमाणे प्रदान न करता/दावा न करता जो राहीला होता कंपनीकडून त्या लाभांशावर दावा करण्याकरिता संबंधित माहिती देणारे पत्र कंपनीच्या वेबसाईटवर <u>https://www.mcxindia.com/investor-</u> relations/details-of-transfer-of-shares-to-iepf येथे अपलोड केले आहे.

भागधारकांनी कृपया आयईपीएफ कडे हस्तांतरण होण्याआधी आर्थिक वर्ष २०१६–१७ व पुढील साठी घोषित झालेल्या अंतिम लाभांशावर दावा करावा. भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, रुल्स मध्ये निर्धारित केलेली प्रक्रिया अनुसरून दावा न केलेले लाभांश आणि अशा शेअर्सवर उद्भृत झालेल्या अशा कोणत्याही सर्व लाभांसह आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित झालेले शेअर्स असे दोन्हीही ते आयईपीएफ ऑथॉरिटीकडून परत मागू शकतात.

जर कंपनीला आर्थिक वर्ष २०१६–१७ साठी घोषित झालेल्या अंतिम लाभांशावर आणि त्यानंतर घोषित झालेल्या लाभांशावर दावा करण्यासासाठी ०८ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत संबंधित भागधारकांकडून लेखी स्वरुपांत कोणतेही पत्र (रितसर स्वाक्षरी के लेल्या दस्तावेजांची स्कॅन्ड किंवा हार्ड प्रत) प्राप्त झाले नाही तर रुल्स च्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टिने कंपनी रुल्स मधील निर्धारित प्रक्रियेनुसार नियत तारखेपर्यंत आयईपीएफकडे संलग्न शेअर्स सहीत लाभांश हस्तांतरित करेल. कुपया ध्यानांत ठेवावे की, आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केलेले शेअर्स आणि दावा न केलेल्या लाभांशाच्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही.

आम्ही तुम्हाला कंपनी मधील तुमची भागधारणा तसेच पर्सन्स ॲक्टींग इन कॉन्सर्ट (पीएसी) ची भागधारणा असल्यास ती जाहीर करण्याची विनंती देखील करतो. सेबी (सबस्टॅन्शीअल ॲक्वीझिशन ऑफ शेअर्स अँड टेकओव्हर्स) रेग्युलेशन्स, २०११ च्या रेग्युलेशन २ (क्यु) अंतर्गत 'पीएसी' ची व्याख्या दिलेली आहे.

डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटशी संपर्क साधून त्यांचे ई-मेल आयडी, बँक तपशील आणि केवायसी नोंदवावेत/अद्ययावत करावेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे कंपनीच्या रजस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंटशी संपर्क साधून त्यांचे ईमेल आयडी, बँक तपशील आणि केवायसी नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना त्यांचे शेअर्स डिमटेरिअलाईज करून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. संदर्भीत विषयी कोणत्याही चौकशीसाठी, भागधारकांनी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, युनिट : मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, फायनान्शिअल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली मंडल हैद्राबाद-५०० ०३२ तेलंगणा, टोल फ्री क्र. : १८००-३०९-४००१, ई-मेल आयडी : einward.ris@kfintech.com येथे संपर्क साधावा. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी, तुम्ही कंपनीला ig-mcx@mcxindia.com वर ई-मेल सुद्धा करू शकता.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड साठी सही/-

कंपनी सेक्रेटरी

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION SUIT NO. 236 OF 2023 sented | Bairagara Builders Private

Ltd., a company registered under the provisions of the ompanies Act 504, Banarsi Heritage, Near Rustomii Elanza. Mind Space, Malad link road near inorbit mall, Malad (W), Mumbai 400 064.

laint presente on 10 th day of Marc, 2022 and filed on laint Admitted on 31st day of SUMMONS to SUMMONS to answer, Plaint un Section 27 Order V. rr. 1, 5, 7 and 8 and Order VIII Rule 1 and 9 of the Cod of Civil ...Plaintiff ocedure, 1908.

. Vimal Jam. rop. Vimal Jain & Co An adult, inhabitant, having address at 306, The Summit Business Bay, Behind Gurunanak Petrol Pump, near Western Express Highway; Metro Station, Opp. PVT Cinema, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400 093. 2. Acute Consultancy Ltd., a company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at 6o, A/3, Jariwala Building, 467 Guruji Marg, Tardeo, Mumbai-400 034. 3. Dolex Commercial Pvt. Ltd. a company registered under the Provision of the Companies Act,1956, having registered office at 60A/479,3rd Floor, Arthur Road, Mumbai - 4000 34. 4.Dwarkadas Developers Pvt. Ltd. a company egistered under the Provision of the ompanies Act... 1956, having registered office at 518, Vyapar Bhavan, 49 P.D' Mello Road Carnac Bunder, Mumbai- 400009.

5. Hunger Real Estate Pvt. Ltd. a company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at 57/59, 13hakaria Buildini Room No.29) Modi Street, Fort, Mumbai- 400001. 6. Jagvi Developers Pvt. Ltd. a company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered iffice at 301/3 Gaj Laxmi Apartment Babhai Borivali (west) Murnbai- 400092. Lunkad Textiles Pvt Ltd. a company registered under the Provision of the Companies Act, 1956; having registered office at) 60 3id Floor, JOriwala building, Tardeo

Mumbai- 400034. 8. P Saji Textiles Ltd.) a company registered under the) Provision of the Companies Act 1956, having registered office at 60,3rd Floor, plot No.473-437, Jariwala) Chawal Sane Guruji. Marg, Mumbai - 400034 Sampada Chemicals Ltd. a company egistered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at 60,3rd Floor, Plot No.473-437.

Jariwala Chawal Sane Guruji Marg, Mumbai-400034, 10 Shipra Fabrics Pvt. Ltd.a company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at 44, 3rd Floor, Jariwala building, Tardeo Mumbai- 400034.

11. Shyam Alcohol and Chemicals Ltd a company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at A-10, 3rd Floor, Kavita Apt Natakwala Lane, Borivali (west) S V Raod, Mumbai)- 400092

12. Sunrise Asian Ltd. a company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at 133, Panchratna opera House Mumbai 400 004 13. Bil Energy Systems Ltd. a company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at B-11, Viral Shopping Centre Mantri-wadi Sainath Road Malad (west),

Mumbai 400 064 14. Easy Multimetals Pvt. Ltd. a company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at Gat No.51,52 and 57 Kanchand

company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered of ice at 601,602 "D" Wing Shreepati Road Poonam Sagar Complex, Mira Road East, Thane-401 107. 16. Kumudini Engineering Pvt. Ltd. a

company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at 601,602 "D" Wing Shreepati Road Poonam Sagar Complex, Mira Road East, Thane- 401 107. 17 Lorraine Finance Pvt. Ltd. a company

Thane- 401107. 18 Sneha Ferromet Pvt Ltd. a company

registered wader the Provision of the Companies Act, 1956 having registered office at 45/12 ist Carpenter Street, Raikotwala Building, 2nd Floor, Mumbai- 400 004. 19 Sri Waterfront health Farms Pvt Ltd a

company registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at "LE' palazzo" 1st Floor, August Kranti Marg, Nana Chowk, Murnbai- 400 036. 20. Starwort Engineers Pvt. Ltd a company Companies Act, 1956, having registered office at Mayuresh Cosinos,loth Floor, plot No.37 Sector 11 C.B. D Belapur, Navi Mumbai 400614.

registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at 329/330-C-wing Duran Estate, Goregaon-Mulund Link Road, Goregaon (East), Mumbai-400 063,

Whereas the abovenarned Plaintiff has instituted

a suit against you as set out in the plaint annexed 30 days from the service of this summons upon you and in case your fail to file the written statement within the said period of 30 days you

date of service of summons, as per Order VIII, Rule-1 of Civil Procedure Code 1908. And whereas the suit will be placed for directions on the board of the Prothonotary and Senior Master on such date as may be directed by him, for directions as to the date of trial and other matters concerning the suit. Take further notice it you fail to file your appearance m person or a Vakalatnama r and written-statement as directed above, or if you fail to appear before the Prothonotary and. Senior Master the suit may be

02nd day of July 2024

Shri, DEVENDRA KUMAR UPADHYAYA, Chief Justice at Bombay aforesaid, this For Prothonotary & Senior Maste MR. JAMSHED ANSARI..

Off. Dr. D.N. Road, Fort, Mumbai-400 001 Tel:91-22-22643020: Mobile: 9324788595 Email; advoctaejathshed@gmail.com Advocate Code No.: 2,9439 High Court O.S. Registration No. 8705 MAH/1448/2004 "you are hereby informed that free legal services

from the state legal services authorities, high Court legal services Committees, District legal services authorities and taluka legal Services committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail free legal services, you may contact any of the above legal services Authorities/committees." N.B.:- A Copy of the plaint alongwith all annexures there to, certified as true copy by Advocate for

Please check the status and next/ further, date of this Suit on the official Web-site of the High Court:-https://bombayhighcourtnic.in

ठिकाण : मुंबई

दिनांकः ०६ जुलै, २०२४

मनिषा ठाकुर

ए१०८५५

Village Taluka, Wada, Dist-Palghar, Thane - 421303. 15. Omprakash Engineering Pvt. Ltd. a

registered under the Provision of the Companies Act, 1956, having registered office at Shop No.5, A-37, Uhique Palace Gokul Village, Shanti park, Mira Road(East)

प्राधिकत अधिकारी

21. Sri Aurobindo Lubes Pvt Ltd a company

...Defendants To, 1. Hunger Real Estate Pvt. Ltd.. (Def. No.5)

2. Jagvi Developers Pvt. Ltd. (Def. No.6) 3. Shyam Alcohol and Chemicals Ltd. (Def. No.11) 4. Bil Energy Systems Ltd. (Def. No.13) Starwort Engineers Pvt. Ltd. (Def. No.20) 6. Sri Aurobindo Lubes Pvt Ltd. (Def. No.21) The Defendants above named.

You are hereby required to file in this Court an appearance in person or a Vakalatnama and a written statement of your defense and serve a copy of the written statement on the plaintiff within shall be allowed to file the written statement o such other day as may be specified by the Court, for the reasons to be recorded in writing, but which shall, not be later than ninety days from the

ordered to be set down on Board on any subsequent day as "undefended" and you will be liable to have a decree or order passed against